



RRL/SE/25-26/32 November 13, 2025

Tο

The Department of Corporate Services – CRD, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, 5th Floor,

P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 544420

National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, 5th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: RAYMONDREL

Dear Sir/Madam,

Sub: Raymond Realty Limited: Newspaper Publication regarding Postal Ballot and Remote e-voting Facility.

Ref: Raymond Realty Limited (ISIN: INE1SY401010).

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), please find enclosed herewith the copies of newspaper advertisements published in "Business Standard" Newspaper, dated November 13, 2025, having Nationwide circulation in English language and in "Sakal" Newspaper dated November 13, 2025, in Marathi language regarding Postal Ballot of the Company and remote e-voting facility to the Shareholders of the Company, for your kind information, reference and records.

This information shall also be made available on the website of the Company i.e. <a href="https://www.raymondrealty.in">www.raymondrealty.in</a> in terms of Regulation 30 and 46 of the SEBI Listing Regulations.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,
For Raymond Realty Limited
(formerly known as Raymond Lifestyle Limited)

Hiren Sonawala Company Secretary

Encl: a/a

Regd. Office: Jekegram, Pokhran Road No.1, Thane (W)-400 606.

CIN: L41000MH2019PLC332934 | Tel.: +91 22 6837 3700 | Website: raymondrealty.in | Email ID: raymondrealty.corporate@raymond.in

**DOLFIN RUBBERS LIMITED**Regd. Office: 26 A, Bhai Randhir Singh Nagar, Ludhiana, Punjab-141012, CIN: L25112PB1995PLC017160, Email: dolfintube@gmail.com; Website: www.dolfin.co.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025 (₹ in Lakhs) Except per equity share data

	(\ III Lakiis) Except per equity share data							
Sr.	Particulars	(	Quarter ende	d	Half Yea	Year Ended		
No.		30.09.2025 (Unaudited)	30.06.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	
1	Total Income from Operations	4000.26	4030.41	3370.46	8030.67	7243.30	14401.09	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	121.10	199.33	132.78	320.43	374.79	717.35	
	Exceptional and/or Extraordinary items#)							
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	121.10	199.33	132.78	320.43	374.79	717.35	
	Exceptional and/or Extraordinary items#)							
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	107.60	129.46	104.16	237.06	287.69	512.49	
	Exceptional and/or Extraordinary items#)							
5	Total Comprehensive Income for the period	111.37	127.19	108.09	238.56	289.68	511.27	
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]							
6	Equity Share Capital*2	1002.99	1002.99	1002.99	1002.99	1002.99	1002.99	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as	-	-	-		-	2335.94	
	shown in the Audited Balance Sheet of the							
	previous year							
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for							
	continuing and discontinued operations)							
	1. Basic:	1.07	1.29	1.04	2.36	2.87	5.11	
	2. Diluted:	1.07	1.29	1.04	2.36	2.87	5.11	

Notes:

The above Unaudited results have been reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held o 12.11.2025

- These financial results of the company have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard ) rules 2015, Companies (Indian Accounting Standard ) amendment rules 2016 and in term of regulation 33 of the SEBI ( Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally
- In accordance with IND AS 108 on "Operating Segment"; the company operates in one business segment, hence segment information is not
- The figures of the corresponding previous periods/ year have been regrouped/ reclassified, wherever necessary to conform to the current conformation of the current confor

The board has recommended nil dividend.

Place: Ludhiana Date: 12th November, 2025



For DOLFIN RUBBERS LIMITED **KAWALJIT SINGH** Chairman & Managing Director

DIN: 00942794



### SHIVAM AUTOTECH LIMITED CIN: L34300HR2005PLC081531

Registered Office: 10. 1st Floor, Tower-A, Emaar Digital Greens Sector-61, Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102 Tel: 0124-4698700; Fax: 0124-4698798 Email id: info@shiyamautotech.com: Website: www.shiyamautotech.com

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER** 

	ENDED SEPTEMBE	K 30, 2025		(Rs. in Lakhs				
		Quarter Ended						
SI. No.	Particulars	30.09.2025	30.06.2025	31.03.2025				
140.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
1.	Total income from operations (Net)	11,296.60	9,073.15	12,043.36				
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,111.96)	(1,635.26)	(1,049.32)				
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,242.32)	(1,765.61)	(1,109.02)				
4.	Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(1,224.53)	(1,747.51)	(1,121.61)				
5.	Equity Share Capital	2,629.90	2,629.90	2,444.44				
6.	Other Equity							
7.	Earning per Share (of Rs. 2/- each) for continuing and discontinued operation							
	Basic	(0.94)	(1.34)	(0.91)				
	Diluted	(0.94)	(1.34)	(0.91)				

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of Stock exchanges at and www.nseindia.com and www.bseindia.com and also at company's website www.shivamautotech.com
- Previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.

3.10\*

5.44\*

3.35\*

2.33\*

For and behalf of Board of Directors of Shivam Autotech Limited

Neeraj Munjal Managing Director





(₹in Lakhs)

8.34

## **CENTURY PLY CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED** CIN: L20101WB1982PLC034435

Place: Gurugram

Date: November 12, 2025

**Regd.Office:** P - 15/1, Taratala Road, Kolkata - 700088; **Phone:** 033-39403950; **Email:** kolkata@centuryply.com; **website:** www.centuryply.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter/Half Year ended 30th September 2025 **STANDALONE** CONSOLIDATED Quarter Ended Half Year Ended Half Year Ended Quarter Ended Quarter Ended | Year Ended | Quarter Ended | Half Year Ended | Half Year Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Half Year Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended | Half Year Ended | Hal 30.09.2025 30.09.2025 30.09.2024 30.06.2025 30.09.2024 31.03.2025 30.09.2025 30.09.2025 30.09.2024 30.06.2025 30.09.2024 31.03.2025 **PARTICULARS** (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 1,21,508.50 Total Income from Operation 2,24,314.71 1,38,744.96 2,55,868.57 2,19,493.45 1,17,123.61 1,18,115.67 4,53,808.16 Net Profit before Exceptional Item and Tax 7,115.00 7,115.00 29,061.70 27,728.25 9,849.96 20,542.43 8,900.42 10,194.08 39,709.19 16,902.23 12,902.87 5,803.69 Net Profit after Exceptional Item and before tax 9.849.96 18,750.38 20,542.43 8,900.42 10,194.08 39,709.19 9.787.21 11,569.42 5,803.69 7.275.61 14,057.51 14,959,78 6,781.90 7.569.27 28,455.69 7.094.46 12,387.36 7,409.37 5,292.90 3,998.58 18,608.23 Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))
Equity Share Capital (Face value of ₹ 1/- per share) 14,020.26 14,612.38 7,224.52 27,949.27 7,292.87 6,900.44 5,434.09 17,902.35 6,655.29 12,726.96 3,764.27 2,225.27 2,225.27 2,225.27 2,225.27 2,225.27 2.225.27 2,225.27 2,225.27 2,225.27 2,225.27 2,225.27 2225.27 2,41,545.24 2,34,286.29 Earnings Per Share for the period (Face value of ₹ 1/- per share)

Net Profit after tax

1 The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th November, 2025.

6.73\*

6.33\*

2 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.centuryply.com)

3.05\*

3 Previous period figures have been re-arranged /re-grouped wherever necessary to make them comparable with current period figures.

3.27\*

Date: 12th November, 2025 Place: Kolkata

for Century Plyboards (India) Limited Sanjay Agarwa **CEO & Managing Director** DIN: 00246132

1.80\*

AG VENTURES LIMITED

(Formerly Known as Oriental Carbon & Chemicals Limited) CIN: L24297GJ1978PLC133845

Regd. Office: Plot No 30-33, Survey No. 77, Nishant Park, Nana Kapaya, Mundra, Kachchh-370415, Gujarat entures co in : Web: www

Email: investors@agventures.co.in ; Web: www.agventuresltd.com												
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30' 2025												
(Rs. in Lakhs, except per sha									r share data)			
Particulars												
										Year Ended		
	Septemer 30, 2025 (Unaudited)	June 30, 2025 (Unaudited)	Septemer 30, 2024 (Unaudited)	Septemer 30, 2025 (Unaudited)	Septemer 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	Septemer 30, 2025 (Unaudited)	June 30, 2025 (Unaudited)	Septemer 30, 2024 (Unaudited)	Septemer 30, 2025 (Unaudited)	Septemer 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)
Continuing operations												
Revenue from Operations	1,191.01	227.02	388.57	1,418.03	636.49	2,234.06	2,995.05	2,089.97	3,211.13	5,085.02	5,079.43	10,827.61
Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items	2.97	63.77	200.25	66.74	207.11	487.56	126.78	226.68	470.24	353.46	584.14	1,096.93
Exceptional Items- Profit/(Loss)	-	-	-	-	(37,494.57)	(37,494.57)	-	-	-	-	-	-
Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items	2.97	63.77	200.25	66.74	(37,287.46)	(37,007.01)	126.78	226.68	470.24	353.46	584.14	1,096.93
Net Profit/(Loss) for the period after tax (Continuing operations)	5.29	254.52	(39.70)	259.81	(36,810.96)	(36,634.01)	90.62	378.55	143.58	469.17	190.79	562.03
<u>Discontinued operations</u> (Demerged Chemicals Business)												
Profit/(Loss) from discontinued operations before tax	-	-	-	-	1,059.04	1,059.04	-	-	-	-	1,057.51	1,057.51
Share of associate Profit/(Loss) (Clean Max Infinia Private Limited)	-	-	_	-	-	_	-	-	-	-	(5.07)	(5.07)
Net Profit/(Loss) for the period after tax (Discontinued operations)	_	-	_	-	754.22	754.22	-	-	_	_	745.71	745.71
Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)}	(59.44)	254.52	(1.25)	195.08	(36,715.95)	(36,539.20)	26.64	379.29	182.89	405.93	1,033.22	1,404.14
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01
Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-	-	-	24,328.66	-	-	-	-	-	25,635.07
Earnings per equity shares (Face value of Rs. 10/-each) (not annualised except for the year end)												
Continuing operations												
Basic & Diluted (Rs.)	0.05	2.55	(0.40)	2.60	(376.02)	(374.25)	0.20	3.17	0.20	3.37	0.28	3.02
Discontinued operations (Demerged Chemicals Business)												
Basic & Diluted (Rs.)	-	-	-	-	7.55	7.55	-	-	-	-	7.47	7.46
Continuing and Discontinued operations												
Basic & Diluted (Rs.)	0.05	2.55	(0.40)	2.60	(368.47)	(366.70)	0.20	3.17	0.20	3.37	7.74	10.48
	Continuing operations Revenue from Operations Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items Exceptional items- Profit/(Loss) Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items Net Profit/(Loss) for the period after tax (Continuing operations) Discontinued operations (Demerged Chemicals Business) Profit/(Loss) from discontinued operations before tax Share of associate Profit/(Loss) (Clean Max Infinia Private Limited) Net Profit/(Loss) for the period after tax (Discontinued operations) Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)} Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) Other Equity excluding Revaluation Reserve Earnings per equity shares (Face value of Rs. 10/- each) (not annualised except for the year end) Continuing operations Basic & Diluted (Rs.) Discontinued operations (Demerged Chemicals Business) Basic & Diluted (Rs.) Continuing and Discontinued operations	Particulars  Septemer 30, 2025 (Unaudited)  Continuing operations  Revenue from Operations  Revenue from Operations  Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items  Exceptional Items- Profit/(Loss)  Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items  2.97  Net Profit/(Loss) for the period after tax (Continuing operations)  Discontinued operations (Demerged Chemicals Business)  Profit/(Loss) from discontinued operations before tax Share of associate Profit/(Loss) (Clean Max Infinia Private Limited)  Net Profit/(Loss) for the period after tax (Discontinued operations)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)}  Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/-each) (not annualised except for the year end)  Continuing operations  Basic & Diluted (Rs.)  Discontinued operations (Demerged Chemicals Business)  Basic & Diluted (Rs.)  Continuing and Discontinued operations	Particulars  Particulars  Particulars  Septemer 30, 2025 (Unaudited)  Continuing operations Revenue from Operations Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items Exceptional items Profit/(Loss) Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items Exceptional items Profit/(Loss) Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items Exceptional items Exceptional items 2.97 63.77  Net Profit/(Loss) for the period after tax (Continuing operations) Discontinued operations Demerged Chemicals Business) Profit/(Loss) from discontinued operations before tax Share of associate Profit/(Loss) (Clean Max Infinia Private Limited) Net Profit/(Loss) for the period after tax (Discontinued operations) Total Comprehensive Income for the period (After tax) and Other Comprehensive income (after tax) and Other Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) (not annualised except for the year end) Continuing operations Basic & Diluted (Rs.) Discontinued operations (Demerged Chemicals Business) Basic & Diluted (Rs.) Continuing and Discontinued operations	Particulars	Particulars	Particulars	Particulars	Particulars	Particulars	Particulars	STANCTOF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30 (Rs. in Lab.)   Particulars	Stream   Particulars   Parti

## Notes:

Place: Noida

Date: November 12, 2025

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on Nov 12' 2025.
- 2 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Financial Results for the Quarter and Half Year Ended Sep 30' 2025 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.agventuresltd.com and can also be accessed by scanning a Quick Response Code given below.





By Order of the Board of Directors (Arvind Goenka) Chairman DIN: 00135653

## SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED

CIN: L25200MH1980PLC022812 Registered office: 302-303. A Wing The Qube, CTS No. 1498, A/2, M. V. Road,

(F): +91 22 40381850; (E): investor@safari.in | (W): www.safaribags.com

"INDIA'S #1 LUGGAGE BRAN Marol, Andheri (East), Mumbai - 400059; **(T):** +91 22 40381888

### **NOTICE TO SHAREHOLDERS**

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares Notice is hereby given to Shareholders that pursuant to SEBI Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025 ("SEBI Circular"), special window for re-lodgement of transfer deeds, has been opened from 7th July 2025 to 6th January 2026. This special window is available only for transfer deeds for physical shares that were originally lodged prior to 1st April 2019 and were rejected returned/ not attended to due to deficiency in the documents/ process or otherwise.

During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA, as on date) shall be issued only in demat mode Due process shall be followed for such transfer-cum demat requests.

Eligible investors are requested to contact the Company's RTA within the above mentioned period at their office : Adroit Corporate Services Private Limited, Unit : Safar Industries (India) Limited, 18-20, Jaferbhoy Industrial Estate, Makwana Road, Maro Naka, Andheri (East), Mumbai, Maharashtra 400059 or Email: <u>info@adroitcorporate.com</u> investor@safari.in.forfurtherassistance

For SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED

Date: 12th November 2025 Place : Mumbai

RAMEEZ SHAIKH Company Secretary

Source: Euromonitor International Limited; Personal Accessories 2025 ed; Luggage category; gbn; all retail channel, value rsp terms; 2024 data

## RAYMOND REALTY RAYMOND REALTY LIMITED

CIN: L41000MH2019PLC332934 Registered Office: Jekegram, Pokhran Road No. 1, Thane (West),

Pin Code - 400606, Maharashtra, India Tel.: +91 22 6837 3700 Email: raymondrealty.corporate@raymond.in, Website: www.raymondrealty.in

### NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING FACILITY TO THE SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions f any, of the Companies Act, 2013 (the 'Act') including any statutory modification(s) clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, reac with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), Secretarial Standard on General Meetings ('SS-2'), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations' General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 09/2024 dated September 19, 2024 and subsequent circulars issued from time to time, the latest one being 03/2025 dated September 22, 2025 (MCA Circulars') issued by the Ministry of Corporate Affairs, and any other applicable laws and regulations the Company has sent the Postal Ballot Notice dated October 28, 2025 along with explanatory statement through electronic mode on November 12, 2025 to those Shareholders whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners and whose e-mail IDs are registered with the Company/ Depositories/ Registrar & Transfer Agent as on the cut-off date i.e. Friday, November 07, 2025 for seeking approval of the Shareholders of the Company by Postal Ballot through electronic means ('remote e-voting') on the items of Special Business as set out in the Notice of Postal Ballot.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL' for facilitating remote e-voting to enable the Shareholders to cast their votes electronically. The detailed procedure for remote e-voting is given in the Notice of Postal Ballot. The remote e-voting period commences from Thursday, November 13, 2025, at 9:00 A.M. (IST) and concludes on Friday, December 12, 2025, at 5:00 P.M. (IST). The remote e-voting will be disabled by NSDL thereafter and voting shall not be allowed beyond 5:00 P.M. (IST) on Friday, December 12, 2025. Once the vote on resolutions is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Resolutions passed by the Shareholders through this Postal Ballot (through remote e-voting) shall be deemed to have been passed as if it has been passed at a General Meeting of the Shareholders. The resolution if approved by the requisite majority of Shareholders by means of Postal Ballot, shall be deemed to have been passed on the last date of remote e-voting, i.e. on Friday, December 12, 2025.

The Shareholders, whose names appear in the Register of Members/ List of Beneficial Owners as on Friday, November 07, 2025, being the cut-off date, are entitled to vote on the Resolution set forth in this Notice through remote e-voting only. The voting rights of Shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the said cut-off date. Hard copy of the Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not sent to the Shareholders for this Postal Ballot and Shareholders are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. This Postal Ballot is accordingly being initiated in compliance with the MCA Circulars.

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresse. with the Company are requested to update their email addresses by sending the duly filled in Form ISR-1 [available on the Company's website and on the website of MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), Registrar & Transfer Agent (RTA)] along with relevant enclosures to the Company's RTA, MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), Unit: Raymond Realty Limited, C 101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West- 400083 or the scanned copies of the documents may alternatively be mailed to the Company on the email id raymondrealty.corporate@raymond.in with all the forms and proofs duly signed. Shareholders nolding shares in demat form who have not updated their email addresses with the depository depository participant are requested to approach the concerned depository participant to update their email addresses.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website i.e. www.raymondrealty.in and also on the website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. A person who is not a shareholder as on the cut-off date should treat this Notice of Postal Ballot for information purposes only.

The Board of Directors of the Company has appointed Smt. Uma Lodha (Membership No F5363, COP No.:2593), Company Secretaries in Practice and Proprietor at Uma Lodha & Co. Company Secretaries (FRN: S1997MH019700), as the Scrutinizer for scrutinizing the Postal Ballot voting process through remote e-voting in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit the report to the Chairman of the Company or any person authorize by the Chairman upon completion of the scrutiny of the votes cast through remote e-voting The results of the Postal Ballot will be declared within two working days of the conclusion of the Postal Ballot and will be displayed along with the Scrutinizer's Report at the Registered Office of the Company after communication to the Stock Exchanges viz. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), where equity shares of the Company are listed, in accordance with the SEBI Listing Regulations and additionally be uploaded on the Company's website www.raymondrealty.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The Scrutinizer's decision on the validity of the Postal Ballot shall be final.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholder and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 or send a request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager-NSDL at evoting@nsdl.com or contact at NSDL. 3rd Floor, Naman Chamber Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400051

By Order of the Board For Raymond Realty Limited Sd/

Hiren Sonawala

**Company Secretary** 

Date: November 12, 2025 Place: Thane

> When industry giants speak,



**Business Standard** Insight Out

▶ businessstandard 🗶 bsindia 🧿 business.standard













### मधरा खिर

श्चिम सुदानमधील उत्तर दार्फुर प्रांताची राजधानी एल-फाशेर शहरावर रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलब्करी दलाने नुकताच ताबा मिळवला आहे. एप्रिल २०२४ मध्ये . इष्कराच्या ताब्यातील या शहराला 'आरएसएफ'ने वेढा घातला. शहराची अन्न व मदत साहित्याची रसद तोडल्याने अन्नाचे दुर्भिश्य, उपासमार; त्याचबरोबर मारहाण. लैंगिक अत्याचार व दोन्ही बाजूंकडून अविरत सुरू असलेले ड्रोन व बॉम्बहल यामुळे हे शहर उद्ध्वस्त झाले आहे. त्यात आता 'आरएसएफ'ने शहरावर पर्ण ताबा मिळवल्याने अत्याचार व दहशतीचे नवीन सत्र सुरू झाले आहे. घरोघरी जाऊन धरपकड सुरू आहे. हत्याही केल्या जात आहेत. 'एल्-फाशेर' शहरातून ६२ हजार लोक पळून गेले आहेत.

येल विद्यापीठातील संशोधकांच्या मते, येथे अरब नसलेल्या लोकांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे.

# सुदानमधील **नरसंहार**



दक्षिण सुदान भागात मदत केंद्रावर झालेली गर्दी.

उपग्रह छायाचित्रांमध्ये येथील हत्याकांडाचे पुरावे मिळत आहेत. २०२३ पासून लष्कर व निमलक्करी दलात सुरू असणाऱ्या संघर्षात आत्तापर्यंत अंदाजे सव्वालाख लोक मारले गेले आहेत व एक कोटींहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. शेकडो किलोमीटर पायी चालत लोक मदत छावण्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत

जनरल ओमर अल् बशीर यांनी १९८९ मध्ये लष्करी बंड करून सत्ता काबीज केली. त्यांनी इस्लामी कायद्यांवर आधारित कठोर शासन राबवले विरोधकांवर दडपशाही, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणि दार्फुर प्रदेशातील जनसंहार यांसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले. २००३ मध्ये दार्फर शहरात अरब वंशाच्या 'जंजावीद' या भटक्या टोळीच्या मदतीने आफ्रिकी वंशाच्या लोकांचं आंदोलन चिरङण्यात आलं. २००३ ते २००५ मध्ये दक्षिण दार्फुरमधील युद्धात लाखो लोक मृत्युमुखी पडले. याच युद्धात 'जंजावीद गटाकडून लढणाऱ्या एका तरुण योद्ध्याने अल् बशीर यांचं लक्ष वेधून घेतलं. तो योद्धा होता - मोहंमद हमदान दगालो म्हणजेच 'हेमेदती' कालांतराने बशीर यांनी या

देगाला म्हणजेष हमदता . कालातरान बशार याना या टोळीला 'सीमा सुरक्षा दला'चा दर्जा दिला. अल् बशीर यांनी २०१३ मध्ये हेमेदतीच्या नेतृत्वाखाली 'रॅपिड सपोर्ट फोर्स' या निमलब्करी दलाची स्थापना केली. २०१७ मध्ये हेमदतीने एका प्रतिस्पर्धी आदिवासी नेत्याकडून सुदानमधील बऱ्याच सोन्याच्या खाणी जप्त केल्या व तो सदानमधील

### लोकशाहीची मागणी

वाढत्या महागाईविरुद्ध डिसेंबर २०१८ मध्ये अतबारा शहरात निदर्शने सुरू झाली आणि ती लवकरच देशभर पसरली. ६ एप्रिल २०१९ रोजी हजारो लोक राजधानी खार्त्ममधील लष्करी मुख्यालयासमोर जमले आणि तिथे तळ ठोकून लोकशाहीची मागणी करू लाग जनतेच्या दबावामुळे ११ एप्रिल २०१९ रोजी लष्कर व 'आरएसएफ'ने हातमिळवणी करून अल् बशीर यांना सत्तेवरून हटवले. लष्कराने तीन महिन्यांसाठी आणीबाणी घोषित केली व दोन वर्षांच्या संक्रमण कालावधीची घोषणा केली. अनेक महिन्यांच्या वाटाघाटी आणि निदर्शनांनंतर, लष्करी आणि नागरी नेत्यांमध्ये एक 'संक्रमण करार' झाला. या करारानुसार निवडणूक होईपर्यंत अब्दल हमदोक हंगामी पंतप्रधान बनले. २०१९ च्या क्रांतीमुळे लोकशाहीकडे वाटचाल सरू झाली होती. परंतु नंतर २०२१ मध्ये पुन्हा लष्करी बंड झाले व ही प्रक्रिया थांबली. एप्रिल २०२३ पासून, सुदानी सैन्य व 'आरएसएफ' या दोन गटांमध्ये देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू झालेले भीषण गृहयुद्ध अजूनही सुरू आहे

सगळ्यात मोठा सोन्याचा व्यापारी बनला, सदानमधील बहुतेक सर्व सोने दुबईला जाते. त्यामुळे संयुक्त अस्व अमिराती हा सुदानचा व्यापारी भागीदार होताच; त्याचवरोवर २०१५मध्ये येमेनमध्ये सौदी-अमिराती हस्तक्षेपानंतर सुदान सरकारने लष्करप्रमुख अब्दुल फतेह अल्-बुरहान यांच्या नेतृत्वाखाली सैन्याची एक तुकडी येमेनमध्ये पाठवली. काही महिन्यांनी अमिरातीने हेमेदतीबरोबर एक स्वतंत्र करार केला. त्या करारांतर्गत हेमदतीने 'आरएसएफ'ची एक मोठी तुकडी दक्षिण येमेनमध्ये लढायला पाठवली. तसेच, सौदी अरेबिया व येमेनच्या सीमेवर सुरक्षा रक्षक पाठवले. यातून त्याला उत्पन्नाचा आणखी एक मौल्यवान स्रोत मिळाला. हळूहळू तो सुदानमधील सर्वांत श्रीमंत माणसांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि 'आरएसएफ'ची ताकद कित्येक पटींनी वाढली. बुरहान यांनी 'आरएसएफ' है निमलष्करी दल लष्करामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला. ही प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण वहावी, असे त्यांचे मत होते, तर दगालो यांनी १० वर्षांनंतर विलीनीकरण करावे, असे मत मांडले. हे दोघांमधील वादाचे मुख्य कारण ठरले. आता 'आरएसएफ'ने संपूर्ण दारफुर प्रांत ताब्यात घेतला आहे. जनतेला उपासमार, कुपोषण, रोगराई, अपुऱ्या आरोग्य सुविधा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थलांतरितांचा गंभीर प्रशन उभा राहिला आहे.

आंतरराष्ट्रीय हितसं

विविध देश आर्थिक लाभ, भू-राजकीय घोरण, प्रादेशिक स्थिरता व नैसर्गिक संसाधने अशा विविध कारणांनी बुरहान किंवा हेमेदती यांच्यापैकी एकाची बाज् घेत आहेत. उदाहरणार्थ, संयक्त अरब अमिराती आर्थिक लाभासाठी 'आरा

असल्याचा आरोप आहे. सुदानच्या

पर्वेला लाल समद्र असल्याने, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्य दृष्टीने या देशाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे ठरते दृष्टान या दशाव भागात्रक स्थान भहत्त्वाच उस्त. म्हणून रिश्तया व इराणला पीटं सुदान' इथे नौदलावा तळ उभारण्याची इच्छा आहे. ते बुरहानच्या सैन्याल पाठिंबा देत आहेत. इजिप्त व इथिओपिया यांची सीमा सुदानला लागून आहे. त्यांना प्रदिशिक स्थेयं हवे असल्याने त्यांचाही बुरहानला पाठिंबा आहे. सुदानच्या पश्चिमेकडील 'चाड़' या देशाचा 'आरएसएफ'ला गठिंबा आहे. हितसंबंधांच्या या गुंत्यात शस्त्रसंधी चर्चेत अडथळे येत आहेत. जगण्याचा संघर्ष

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, सुदानमधील जवळपास तीन कोटी लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे व त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीसाठी आवाहन केले राष्ट्रीय संस्थांनी मदतीसाठी आवाहन केले आहे. अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरू असला तरी ती मदत पुरेशी नाही. या वर्षात जेवडा मदतनिधी मिळणे अपेक्षित होते, त्याच्या फक्त २५ टक्केच निधी मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना, युनिसेफ, वर्ल्ड फड प्रोग्रॅम व इतर अनेक स्वयंसेवी संस्था आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अधिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सुदानमधील संघर्ष कमी होण्यासाठी सातत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज आहे. या संघर्षाचे गंतागंतीचे स्वरूप व बाह्य घटकांचा सहभाग यामुळे तोडगा काढणे अवघड असले, तरी संवादातून मार्ग शोधणे, गुन्ह्यांची जबाबदारी निश्चित करणे व लोकांपर्यंत मदत पोचवणे या मार्गांनी सुदानी जनतेचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.

. ( लेखिका आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या

'कमांडर'चा यंदाचा दिवाळी अंक युद्धपटावर आधारित आहे. देशभक्तीपर चित्रपटांचा त्यात आद्धावा घेण्यात आला आहे. ४८ हिंदी, मराठी आणि इंग्रजी युद्धआधारित चित्रपटांशी संबंधित माहितीपूर्ण लेखांचा समावेश अंकात आहे. क्लासिक चित्रपट म्हणन गणना झालेले 'हकीकत', 'बॉर्डर', 'डॉ. कोटणीस की अमर कहाणी' इत्यादी कलाकृतींवर लेख आहेत. 'छोटा जवान', 'शेवटचा मालुसरा", 'वासुदेव बळवंत फडके', 'शहीद राजगुरू' या मराठी देशभक्तीपर चित्रपटांचा आद्धावाही अंकात घेण्यात आला आहे. 'लॉरेन्स ऑफ अरेबिया', 'द डर्टी डझन', 'पर्ल हार्बर' या हॉलीवूड युद्धपटांवर

आधारित लेखही उल्लेखनीय आहेत, 'राझी' 'एलओसी कारगिल', 'कर्मा', आणि 'गाझी अटॅक' अशा काही चाकोरीबाहेरील सिनेमांवरही लेख आहेत, 'बीस्ट्स ऑफ नो नेशन्स' हा बालसैनिकांची फराळ मानसिकता चित्रित करणाऱ्या चित्रपटावरील लेख

उल्लेखनीय आहे. लेफ्टनंट कर्नल अनंत काटकरांचा जीवनपट उलगडणारा लेख वाचनीय आहे. अजितेम जोशी, प्रा. अविनाश कोल्हे, धनंजय कुलकर्णी, दिलीप ठाकुर, सना पंडित, मल्हार दामले, देवेंद्र प्रभुणे, इर्शाद बागवान इत्यादी लेखकांनी 'कमांडर'साठी लेखन केले आहे. संपादक : डॉ. राज् पाटोदकर / प्रा. डॉ. किंमत : ३०० रूपये

साहित्य संगम सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले तंत्रज्ञान म्हणजे कत्रिम बुद्धिमत्ता (एआय), वेगाने वाढणाऱ्या या तंत्रज्ञानाबाबत

का उत्साह आहे तितकीच भीतीही आहे. 'साहित्य संगम'च्या यंदाच्या दिवाळी अंकात एका घेण्यात आला आहे. डॉ. अच्युत गोडबोले, नवनाथ वारे, अतुल कहाते, महेश कोळी, कॅप्टून नीलेश गायकवाड, श्रीनिवास औंधकर आदी लेखकांनी 'एआय'च्या कांतीवर प्रकाश टाकला आहे. त्यांचे लेख उल्लेखनीय आहेत. अभिनेता स्वप्रील



जोशी, हेमंत ढोमे, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, पूजा सावंत, अमृता खानविलकर, अनिता दाते-केळकर आदी कलाकारांनी 'चित्रपटांमुळे बदलले आयुष्य' परिसंवादात आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडून

दाखवला आहे. 'अद्वितीय काजोल'. 'बुकर पुरस्कारातील प्रथमा'. एकमेवाद्वितीय सुनीता', 'अरण्यऋषीचा निरोप' इत्यादी लेखही वाचनीय आहेत 'गोष्टी यञस्विनींच्या' विभागात यञस्वी ब्रॅण्डनिर्मितीची संघर्षगाथा, तेजस्वी भरारी, कॉर्पोरेट जगातील अर्थरागिणी दत्यादी लेख प्रेरणादायी आहेत पादक : उमाकांत वाघ, पाने : १७२, किंमत : ३०० रुपये

## आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन

६ दिवसीय प्रशिक्षण

### प्रशिक्षण कोणासाठी उपयुक्त ?

आयात-निर्यात व्यवसायात स्टार्टअप करू इच्छिणारे, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी इ.

### प्रशिक्षणामध्ये काय शिकाल ?

- आयात-निर्यात व्यवसाय संधी
- निर्यात प्रक्रिया, विपणन
- निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी मार्केटींग प्लॅन
- आयातदार कसे शोधावे
- निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे
- पेमेंट टर्म, इन्कोटर्म
- शासनाच्या निर्यात योजना
- पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड
  - निर्यातदारांसाठी डिजिटल साधने
  - वाटाघाटीचे कौशल्य
  - कंटेनर व्यवस्थापन व मालवाहतकीचे दर
  - वर्तमान टेंडस

थशिक कारिजीकाठी कंगर्क

८४८४८११५४४ ९१४६०३८०३१/ ८९५६३४४४७२



व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी QR code स्कॅन करा.

SIILC & Hono



अधिक माहितीसाठी OR Code स्कॅन करा

## पोलिस आयुक्तालयातून तक्रार संशयिताच्या हाती!

**्रिपान १ वरून** पाठवला. तसेच तू आमच्या विरोधात तक्रार कशी काय केलीस. असा जाब विचाला. दरम्यान, हा अर्ज आरोप असलेल्या इतरांच्या हाती पडल्यास तक्रारदाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामळे तकार अर्ज आयुक्त कार्यालयातून बाहेर कसा पडला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित हॉटेल व्यावसायिकाशी संपर्क साधला असता पटेल यांनी आयुक्त कार्यालयात केलेला अर्ज आरोप असलेल्या अन्य अधिकाऱ्याने दिल्याचे सांगितले.

पटेल यांच्या तक्रारीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी पालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त एक शासकीय अधिकारी, एक महिला पोलिस अधिकारी, हॉटेल व्यावसायिक आणि त्याचे दोन अनोळखी बाउंसर अशा सहा व्यक्तींनी अपहरण केले. बंदकीचा धाक दाखबून, पत्नी मुलीवर लैंगिक अत्याचाराची, हत्येची धमकी देऊन तब्बल ८० कोटींची खंडणी मागितली.

अभिनेत्यानेही गुंतवले २८ कोटी दूरचित्रवाणीवरील नृत्यावरील पहिल्या रिऑलिटी शोचा निर्माता आणि अभिनेत्याने कुटुंबाच्या वतीने एकूण २८ कोटी रुपये गुंतवले. यातील २० कोटी रुपये रोख तर आठ कोटी खासगी वित्तसंस्थेमार्फत गुंतवल्याचे पटेल यांचे

### कोल्हापुरातील बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्त

कोल्हापूर, ता. १२ : शहरातील बाई पार्क येथे वन विभागाने पकडलेला विबट्या बुधवारी सायंकाळी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपार केली. यामध्ये त्याची प्रकृती उत्तम असून त्याच्या शरीरावर किंवा अंतर्गत कोणतीही जखम नाही. तो त्याच्या अधिवासात जाण्यासाठी योग्य आहे, असा अहवाल पश्वैद्यकांनी दिल राबवून त्याची मुक्तता केली

### पत्नीच्या फोनवरून धमकी?

अपहरणनाट्याचा व्हिडिओ एका अनोळखी व्यक्तीने पटेल यांचा मित्र सागर मेहता यांना व्हॉट्सॲपवर पाठवला. हा व्हिडिओ एकदाच पाहता येणार असल्याने मेहता यांनी दुसऱ्या मोबाईलवरून त्या व्हिडिओचे चित्रीकरण केले. त्याचवेळी व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीने मेहता यांना कॉल केला असता, दुकॉलरवर एका महिलेचे नाव झळकले. विशेष म्हणजे हे नाव सहाय्यक आयुक्ताच्या पत्नीचे होते. या कॉलवरून मेहता यांना सहाय्यक भायक्ताने धमकावले: मात्र हा मोबाईल कमांक भापल्या पत्नीचा नसल्याचा दावा सहाय्यक आयुक्ताने केला. दरम्यान, या संवादाची ध्वनिफीत 'सकाळ'च्या हाती लागली आहे.

### विविध अधिकाऱ्यांची गूंतवणूक

राज्य पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने एक कोटी रूपये, एका अतिरिक्त आयुक्ताने ५० लाख रुपये, उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशाने दोन कोटी रुपये, एका पोलिस अधीक्षकाने अडीच कोटी रुपये, एका पोलिस उपायुक्ताने १.८९ कोटी रुपये रोख आणि १५.५ किलो सोने (तेव्हाची किंमत १२.६८ कोटी) दिले. ठाण्यातील शासकीय अधिकाऱ्याने एकगठ्ठा आठ कोटी, पालिकेतील उपायुक्ताने दोन कोटी, तर दोन अभियंत्यांनी मिळून तीन कोटी रुपये गुंतवल्याचा दावा पटेल



### बृहन्मुंबई महानगरपालिका

(जल अभियंता विभाग) क्रं. का.अ.प्र.का/१५६२/ज.का. दि.१२.११.२०२५

### ई-निविदा सूचना

बृहर्म्युंबई महानगरपालिकेच्दारे खालील नमुद विषयांकित कामांसाठी, इच्छुक निविदाकारांकडून ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहेत. निविदा वितरण व विक्री दिनांक आणि वेळ, निविदा विक्री नियत दिनांक आणि वेळ याबाबतचा तपशिलवार माहीती महाटेंडर संकेतस्थळाव अर्थात <a href="http://mahatenders.gov.in">http://mahatenders.gov.in</a> निविदा अवलोकन अंर्तगत प्रसिद्ध / अपलोड करण्यात आली आहे.

निविदा क्रमांक : २०२५) एमसीजीएम १२४४०१६ १

निविदेचा विषय : सहाय्यक अभियंता नगरबाह्य विभाग (प्रमुख जलवाहिन्या) या विभागांतर्गत असलेल्या विहार जळवाहित्या) या विभागातम् असळेल्या विद्या जळवाद्भीकरण केंद्र, आरे रोड, पवर्ड येथे वीजपुरवठ खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा स्रोत उपलब्ध करून देण्याचे तसेच इतर संबंधित विद्युत, यांत्रिक व संलग्न स्थापत्यविषयक कामे करण्याबाबत.

इच्छुक निविदाकारानी तपशीलवार माहितीकरिता महा संकेतस्थळावर अर्थात <u>http://mahatenders.gov.in</u> वर भेट द्यावी RO/ 2184 /ADV/2025-26

कार्यकारी अभियंता रचे उघड्यावरील अन्नपदार्थ, कार्यकारी अभियंता ठी फळे व पेय यांचे सेवन करू नये. (प्रमुख कामे) जल कामे

१२ नोव्हेंबर २०२५



CIN : L.24231MH1950PLCO08311 दि कॅपिटल, १८०२/१९०२, गलेट नं. सी.७०, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५९. दुरख्ती: ४९९ २२ ६६९३ २००० फॅक्स : ४९९ २२ २६५४ ०२६४ ई-मेल आयडी : contactusindia@pfizer.com संकेतस्थळ : www.pfizerltd.co.in

३० सप्टेंबर २०२५ अखेर तिमाही आणि सहामाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक परिणामांच्या विवरणांचे सार

	तपशील	३० सप्टेंबर २०२५ तिमाहीअखेर	३० सप्टेंबर २०२५ अखेर सहामाहीसाठी वर्ष ते दिनांक आकडे	३० सप्टेंबर २०२४ अखेर संबंधित तिमाही	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
9	एकूण उत्पन्न	<b>Ęረ</b> ሄ.9 <b>९</b>	9,348.89	<b>Ę</b> 39.ĘĘ	
5	तिमाही/वर्षांसाठीचा निव्वळ नफा (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटेम्सपूर्वी)	244.36	498.90	294.23	
3	तिमाही/वर्षांसाठीचा निव्वळ नफा करपूर्व (अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटेम्सनंतर)	244.36	998.90	294.23	
8	तिमाही/वर्षांसाठीचा निव्वळ नफा करानंतर (अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटेम्सनंतर)	9८९.0२	3८०.७७	992.39	
4	तिमाही/वर्षांसाठी एकूण एकत्रित उत्पन्न [काळावधीसाठी समावेशक नफा (करानंतर) आणि इतर एकत्रित उत्पन्न (करानंतर)]	944.99	367.88	946.62	
ξ	समभाग भांडवल	89.69	89.69	89.69	
6	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीवसोडून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	_	
6	प्रतिभाग मिळकत (र १० प्रत्येकी) (वार्षिक नसलेली)*				
	बेसिकः	89.32*	C3.23*	38.69*	
	डिल्युटेड :	89.32*	C3.23*	38.59*	

ाना: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेडान्स अंड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ चे नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्सॅंजसह भरलेल्या तिमाही आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरूपाचे वरील सार आहे. तिमाही आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्स्स्वॅंजचे संकेतस्थळ www.bseindia. राजा आर्णी www.nseindia.com वर उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनीचे संकेतस्थळ www. pfizerltd.co.in येथे सुद्धा उपलब्ध आहे.



फायझर लिमिटेडकरिता मीनाक्षी नेवाटिया

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ''रुग्णालय दुरुस्ती' या लेखाशिर्षकांतर्गत वागळे प्रभाग समिती क्षेत्रातील विविध आरोग्य केंद्रामध्ये स्थापत्य कामे करणे भाग्य अगार साराता अत्यारा जिल्लेच आरात्य व्यक्तिय स्थार स्थार चे अगा अरूर च्या कामाकरिता एक कामांसाठी ई-टेंडरींग पष्टतीने निविदा मागवित वाहे. ज्या कंत्राटदारां विरुद्ध शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी शिरतपंगाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने नॉदणी स्थानिक स्थान्य स्थान्य इ. याना शास्त्राभागाच्या कायवाडाच्या अनुभागान नारणा प्रव रह करपाच्यां कार्यवादी केली. पुरूष आहे, अशा कंत्रावाद्यादाना सरस्यका निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. कामाची सविदस्तर निविदा सुचना व प्रपन्न www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्वकावर हि.१३.११. २०५५ ते दि.२०.११.२०५५ रोजी १६.०० वाजो पर्यंत उपलब्ध असतील. सदर निविदा ई-टॅंडरॉग फ्यतीने दि.२०.११.२०५५ रोजी १६.०० पर्यंत दिखकारप्याच येतील. प्राप्त निविदा शक्य झाल्यास दि.२१.११.२०२५ रोजी १६.०० वाजता उपस्थित निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील

🕮 ठाणे महानगरपालिका, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग.

ठाणे महानगरपालिका, ठाणे

Pls visit our oficial web-site

Sysin on Manager www.thanecitys.gov.in अनिधकृत बांधकामाला आळा घाला.. अनिधकृत बांधकाम दिसल्यास प्रभाग समितीत तक्रार करा !

### RAYMOND REALTY रेमंड रिअल्टी लिमिटेड

### सभासदांकरिता टपाली मतदान व ई-मतदान सुविधेची सूचना

सभास्तराजरेरता ट्यांनी भावतान व है-मदतान सुविधेयी सूचना कांच्या कर ह-1,000 स्वारण में अपने प्रकार १,000 सुन कांच्या में अपने कर १,000 सुन कांच्या कर कांच्या कर हात्या के अपने स्वारण के स्वरंक रूप १,000 सुन कांच्या कर हात्या कर हात्या है। स्वारण कर हिम्स पूर्ण है है १० वा २३, सर्वाधायण कांच्या कर्याच्या कर्याच्या कराव्या कर सर्वाधायण कांच्या कर्याच्या कर हात्या है। स्वारण कर्याच्या कर्याच्या कर्याच्या कर्याच्या कर्याच्या कर्याच्या कर्याच्या कर १,000 सुन कर 

दुस्वर ई-मतदानाच्या माध्यमातृत टपाली मतदान प्रक्रिया नि.पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाड कंपनीच्या संवालक मंड्याने श्रीमती उमा लोखा (समामदल इ. एक.१६६, सी.ओपी ने . कर्मात कंपनी सर्वक आणि उमा लोखा और कं, च्या प्रोमस्टर, कंपनी सचिव (एक.३ एस११९७एमएय१९७०) वाची परीनिरोक्षक नेमणूक केती आहे.

प्रशास प्रभावन प्रशास के प्रशास के प्रशास के नहीं आहे.

एवा में - मानदान है लिए व्या मानंक पा दाराजानिया पृश्चिमकात परितिश्वक है संपन्नित अपका हिम्स के अपका कार्यकार के अपिकृत अपन प्रकाशिक अपना अहारात साहर प्रशास के प्रशास के

ात्याही चौकत्त्रोसाटी तुम्ही <u>www.evoling.nsdl.com</u> च्या <u>download section</u> वर सर्ह्यकरिताचे Frequently Asked Questions (FACs) व स्थापसंट्रकरिताचे स्थाया वाचाचे किंवा २२२-४८८९७०० वर संच्के साध्याव किंवा औ, संजीव वादव, सम्बन्ध्य, एत्यव्हादीस्थ बांचा <u>evolingiansdl.com</u> वेथे विनंती पाठवाची किंवा एस्पार १, जी ब्लॉक, बांद्र कुली संकुल, बांद्रे (पूर्व), सुंबर्ड, महाराष्ट्र – ४०० ०५१ येथे संस्क